



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक २८]

गुरुवार, एप्रिल १८, २०२४/चैत्र २९, शके १९४६

[पृष्ठ २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ५९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक गृह/एमएजी-१/वाहतूक बंद/वरंध घाट/२०२४.— ज्याअर्थी, उपोद्घातातील अ. क्र. ३ अन्वये, राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी किमी ८८/१०० (मौजे वरंध) ते किमी ९६/७०० रायगड जिल्हा (हद्द) वरंध घाट दरम्यानची सुमारे २१.६०० कि.मी. लांबी या विभागाच्या अखत्यारीत आहे. राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे, परंतु साखळी क्रमांक ८८/१०० (मौजे वरंध) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरू करावयाचे असल्याने परंतु सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रूंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. यास्तव दिनांक १ एप्रिल २०२४ ते दिनांक ३० मे २०२४ पर्यंत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक बंद करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण यांनी उपरोक्तप्रमाणे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, रायगड यांनी उपोद्घातातील अ.क्र.४ अन्वये “वरंध घाट बंद कालावधीमध्ये पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा आहे. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड-कोल्हापूर” असा पर्यायी मार्गावरून वाहतुकीस मार्गस्थ करता येईल, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना या पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याने भविष्यात जिवित व वित्तिय हानी होऊ नये याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी.डी ८८/१०० (मौजे वरंध) ते किमी ९६/७०० रायगड जिल्हा (हद्द) वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी महामार्ग सदर कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत हरकत नाही असा अभिप्राय सादर केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण यांनी केलेल्या विनंतीनुसार राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत असून वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे, परंतु साखळी क्रमांक ८८/१०० (मौजे वरंध) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरू करावयाचे

असल्याने सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रूंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होणार नसल्याने सदर कालावधीकरिता वरंथ गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करणेबाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, किशन ना. जावळे, जिल्हादंडाधिकारी, रायगड उपोद्घातातील अ.क्र.१ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते दिनांक ३० मे २०२४ पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी.डी. ८८/१०० (मौजे वरंथ) ते किमी ९६/७०० रायगड जिल्हा (हद्द) वरंथ घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करणेबाबत तसेच सदरवेळी पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट, पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा आहे. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी “राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड-कोल्हापूर” अशी वाहतूक करण्याचे आदेश जारी करीत आहे.

रायगड,
दिनांक ८ एप्रिल २०२४.

किशन ना. जावळे,
जिल्हादंडाधिकारी, रायगड.